

गहाराष्ट्र शासन,  
सामान्य प्रशासन विभाग,  
परिपत्रक क्रमांक: स्थाप्रप-1099/प्र.क्र.48/99/13-अ,  
दिनांक 18 ऑगस्ट, 1999.

- घ्या :- (1) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: एसआरव्ही-1075/दहा,  
दिनांक 19 सप्टेंबर, 1975.  
(2) शासन परिपत्रक क्रमांक: स्थाप्रप-1093/2640/प्र.क्र.9८/93/13-अ,  
दिनांक 16 डिसेंबर, 1995.

**परिपत्रक** :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: एसआरव्ही-1075/दहा, दि. 19 सप्टेंबर, 1975 या अनुसार कायमपणाचे फायदे गिळण्यास पात्र होणा-या प्रत्येक अस्थायी कर्मचारी-यांच्या बाबतीत त्या कर्मचारी-यांची नियुक्ती करण्यास सक्षम असणा-या अधिका-यांने तो कर्मचारी कायमपणाचे फायदे मिळायाई पात्र होत आहे अशा आशयाचे प्रमाणपत्र प्रथम पदावरील नियुक्तीच्या संदर्भात देणे आवश्यक आहे. अशी प्रगाणपत्रे उपरोक्त दिनांक 16/12/1995 च्या परिपत्रकात विहित केलेल्या नमुन्यात देण्यात यावीत असे आदेश देण्यात आले आहेत.

2. राजपत्रित अधिका-यांना ते धारण करीत असलेल्या पदावर स्थायी कार्यवाहीस विलंब होणार असल्यास, केवळ एवढ्याच कुटीमुळे संबंधित अधिकारी कोणत्याही लाभापासून वंचित राहू नये. (उदा. भा.प्र.से. नामनिर्देशन) या दुष्टीकोनातून पात्र अधिका-यास राजपत्रित पदावर स्थायीत्व लाभ प्रगाणपत्र देऊन स्थायी अधिका-यांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्यास ते पात्र समजले जाण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराबीन होता. याबाबत विचार करून शासन आता असे आदेश देत आहे की, गट-अ च्या अधिका-यांना पूर्वी राजपत्रित पदावर स्थायीत्व लाभ प्रगाणपत्र मिळालेले असले तरीही ते धारण करीत असलेल्या गट-अ च्या पदावर उपरोक्त दिनांक 19/9/1975 च्या आदेशातील विहित अटी पूर्ण करीत असल्यास त्यांना स्थायीत्व लाभ प्रगाणपत्र देण्यात यावे. सदर प्रगाणपत्र उपरोक्त दि. 16/12/1995 च्या परिपत्रकात विहित केलेल्या नमुन्यात देण्यात यावे. कायमपणाच्या फायद्याचे प्रमाणपत्र दोग्या त्या सक्षम प्राधिका-यांच्या सहीने व विहित नमुन्यात देण्यात दर्ता, याची दक्षता घ्यावी.

3. मंत्रालयीन विभागांनी सदर आदेश त्यांच्या नियंत्रणाडाळील विभाग प्रमुखांच्या/कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत. मंत्रालयीन विभागांनी गट-अ च्या अधिका-यांना स्थायीत्व लाभ प्रगाणपत्र देण्याची कार्यवाही त्वरित सुरु करावी व त्या संबंधीचा अहवाल पुढील तीन महिन्यांत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावा.

4. सदर आदेश वित्त विभागाने अनीपचारिक संदर्भ क्रमांक.सिआर-517/99/सेवा-१, दिनांक 30/६/1999 द्वारे दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

गहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

517/99/1  
( ना. ना. शडीवर, )  
अवर सचिव,  
गहाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,  
गुरुगंत्री यांचे सचिव,  
सर्व गंत्री व राज्यगंत्री यांचे स्वीय सहायक,

(कृ.गा.प.

- महालेखापात्र - १ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,  
 महालेखापात्र - २ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,  
 महालेखापात्र - १ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,  
 महालेखापात्र - २ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,  
 \* सचिव, महाराष्ट्र विद्यानसभा सचिवालय, मुंबई,  
 \* सचिव, महाराष्ट्र विद्यानपरिषद, मुंबई,  
 \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 \* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,  
 \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 \* सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,  
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
 निवासी लेखा अधिकारी, मुंबई,  
 सर्व विभाग प्रमुखः व कार्यालय प्रमुखा,  
 सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,  
 मंत्रालयाचे इतर सर्व विभाग (जादा २० प्रतींसह),  
 निवड नस्ती.
- 
- \* पत्राने.